



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक ८] सोमवार, मार्च ११, २०२४/फाल्गुन २१, शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—नागपूर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २४.

प्रशासक, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) च्या अनुषंगाने कलम २३(१) नुसार वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत

सूचना

क्रमांक-नपवा-नरवि-६२२-२०२४.—

शासनाने नगर विकास विभागाकडील निर्णय क्र. एमयुएन-२०१६-प्र.क्र.६-नवि-१८, दिनांक २६ ऑक्टोबर २०१६ अन्वये नगर परिषद, वानाडोंगरी स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) अन्वये नगर परिषद क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी त्या क्षेत्राची विकास योजना तयार करणे आवश्यक आहे ;

सबब, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी मार्च ७, २०१९/फाल्गुन १६, शके १९४० व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी फेब्रुवारी १७-२३, २०२२/माघ २८, फाल्गुन ४, शके १९४० मध्ये नगर परिषदेची विकास योजना तयार करण्याचा ठराव प्रसिध्द करण्यात आलेला होता. परंतु, उक्त अधिनियमाचे तरतुदीनुसार विहित वेळेत नगर परिषद ची विकास योजना चे काम पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे नगरपरिषद चा ठराव व्यपगत ठरतो. सबब, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) च्या अनुषंगाने कलम २३(१) अन्वये नगर परिषद, वानाडोंगरी ची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी प्रशासक यांचे कडील ठराव क्र. ६, दिनांक २७ डिसेंबर २०२३ अन्वये मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) नुसार वानाडोंगरी नगर परिषदेच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा नगर परिषदेच्या कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.

ज्या नागरिकांच्या या बाबत काही सूचना/हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत प्रशासक/मुख्याधिकारी, नगर परिषद, वानाडोंगरी यांचेकडे लेखी स्वरूपात द्याव्यात. विकास योजना तयार करतांना त्या सूचना/हरकतीचा योग्य तो विचार करण्यात येईल.

वानाडोंगरी :

दिनांक २९ फेब्रुवारी, २०२४.

भारत बा. नंदनवार,

प्रशासक,

नगर परिषद, वानाडोंगरी.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५.

BY ADMINISTRATOR, MUNICIPAL COUNCIL

**Declaration of Intention to prepare Development Plan of Municipal Council,
Wanadongari as per Section 23(1) read with Section 21(2) of
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966**

NOTICE

No. MCW-TPD-622-2024.—

Government of Maharashtra in Urban Development Department, *vide* its Notification No. MUN-2016-C.R.-6-UD-18, dated 26th October, 2016 constituted Wanadongari Municipal Council. It is necessary to prepare the Development Plan for the area of Municipal Council as per Section 21(2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for planned development of the said area.

Hence, the Municipal Council, Wanadongari by its resolution published in Government Gazette, dated 7th March, 2019 and 17-23 February, 2022 published its resolution to prepare Development Plan for the said area. But work of the Development Plan was not completed within stipulated period as laid down in said act hence resolution of the Council is deemed to be lapsed. So, Administrator, Municipal Council, Wanadongari by its Resolution No. 6, dated 27th December 2023 has given consent to declare its intention to prepare Development Plan, as per provision of Section 23(1) read with Section 21(2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Accordingly, this notice is being published.

The plan showing boundary of the area included in Development Plan of Municipal Council, Wanadongari is kept open for inspection by the public on office working days, during office hours at the office of the Municipal Council, Wanadongari, as required under Section 23(2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Any suggestion/objection of the public in this regard, may be forwarded in writing to the Chief Officer/Administrator, Municipal Council, Wanadongari within a period 60 (Sixty) days from the date of publication of this notice in *Maharashtra Government Gazette*. The suggestion/objection shall be duly considered while preparing the Development Plan.

Wanadongari :

Dated the 29th February, 2024.

BHARAT B. NANDANWAR,

Administrator,

Municipal Council, Wanadongari.